



DUKE OFFSHORE LIMITED

Date: 02/02/2020

To
The Manager
Department of Corporate Services
BSE Ltd.
Dalal Street, Fort
Mumbai - 400 001

Sub. - : Intimation of Board Meeting

Ref. - : Scrip Code - 531471

Dear Madam,

This is to inform you that, pursuant to Regulation 29 read with Regulation 33 of the Listing Regulations, the meeting of Board of Directors of M/s. **Duke Offshore Ltd** will be held on Thursday, 11th February, 2021 Time 12:00 Hrs at office of the company i.e. **403-Urvashi Hsg. Society Ltd, Off. Sayani Road, Prabhadevi, Mumbai - 400025** inter alia to transact following business.

1. To consider and take on record the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended 31st December, 2020
2. Any other business with the permission of the Chair.

Kindly take the same on your records and acknowledge the receipt.

Thanking you,

Yours faithfully,

For Duke Offshore Ltd


Avin George Duke
Managing Director
DIN - 02613056



केसर कॉर्पोरेशन लिमिटेड
 नॉ. कार्यालय: युनिट क्र. २८३-२८७, एफ
 ब्लॉक, २रा मजला, सोलरिस-१, साकी विहार
 रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२,
 सीआयएन: L2221MH1993PLC074035

सूचना
 सेबी लिस्टिंग रेग्युलेशनसला अनुसरून याद्वारे सूचना देण्यात येते की, ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि नवसालासाठी कंपनीचे अलेखापरिहित अंतिम आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारता येणे आणि मंडू करणाऱ्या कंपनीचा संचालक मंडळाचा एक सभा गुन्वार ११ फेब्रुवारी, २०२१ रोजी दु. ३.३० वा. होणार आहे. केसर कॉर्पोरेशन लिमिटेड यादी सही/- भूषणलाल अरोरा व्यवस्थापकीय संचालक

ठिकाण: मुंबई
 दिनांक: जानेवारी २९, २०२१

DUKE OFFSHORE LIMITED
 (CIN: L45209MH1985PLC038300)
 403 - URVASHI, OFF SAYANI ROAD
 PRABHADEVLI, MUMBAI - 400 025

NOTICE
 Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held at the Company's Registered Office on **Thursday, 11th Day of February, 2021, at 12.00 Hrs.**, inter alia, to consider and approve the following transaction:
 "Un-Audited Financial Results of the Company for the Quarter Ended on 31st December, 2020, as per IND-AS pursuant to regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015.
 * Any other matter with the permission of the chair."
For Duke Offshore Limited,
SD/-
Managing Director
Place : Mumbai.
Date : 29th January, 2021.

KAMAT HOTELS (INDIA) LIMITED
 CIN: L55101MH1986PLC039307
 Regd. Office: 70-C, Nehru Road, Near
 Santacruz Airport, Vile Parle (E), Mumbai-99.
 Tel. No.: 022-26164000,
 Web: www.khil.com Email: cs@khil.com

NOTICE
 Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 8th February, 2021 at 11.30 a.m. at the registered office of the Company to consider and approve, inter- alia, the Standalone and Consolidated Un-audited Financial Results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2020.
 The notice is further available on the following:
 1. Company's website at www.khil.com
 2. Stock Exchange's websites at www.bseindia.com and www.nseindia.com

By order of the Board
For Kamat Hotels (India) Limited
Place : Mumbai
Date : 29th January, 2021
Dr. Vithal V. Kamat
Executive Chairman and Managing Director

PUBLIC NOTICE
 NOTICE IS hereby given for the information of the public, that SVC Co-operative Bank Ltd., had issued a public notice in Free Press Journal news paper dated 22/01/2021, in which they had wrongly named (1) Mr. Umesh Rao, (2) Mr. Rajesh Lad, (3) Mr. Shrikant Kuchimunchi, and (4) Mr. Shabbir Rajkotwala, as guarantors for the loan advanced to borrower M/s Vector Projects (I) Pvt. Ltd., the symbolic possession of whose secured assets is said to have been taken by the said SVC Co-operative Bank Ltd.

All the 4 persons who have been wrongly named as guarantors in the said public notice of SVC Co-operative Bank Ltd., was unconditionally discharged from their obligation as guarantors and were released as guarantors by the said bank by their letter dated 30/03/2019. Following the default by the borrower, the said SVC Co-operative Bank had claimed to have unilaterally restored the guarantees of the 4 persons wrongly named as guarantors in the public notice issued by the said SVC Co-operative Bank Ltd.

The 4 wrongly named guarantors had in reply to the show cause notice issued by Mumbai DRT no.2 in proceedings OA no. 153 of 2020 pointed out the correct facts that they have been unconditionally discharged and released as borrowers on 30.03.2019 by the said SVC Co-operative Bank Ltd. The said proceedings are pending adjudication. In the circumstances, the act of SVC Co-operative Bank Ltd., in naming the 4 persons as guarantors, in the public notice dated 22/01/2021 is highly objectionable and to the prejudice of the 4 named persons. The 4 wrongly named persons shall pursue legal remedies as may be available to them in law.

Mumbai
 Date : 30.01.2021
 Umesh Rao
 Rajesh Lad
 Shrikant Kuchimunchi.
 Shabbir Rajkotwala

जाहीर सूचना
 याद्वारे सर्वसामान्य जनतेला कळविण्यात येते की, **मी, गौतम कोसुरी**, १०१, रोड गार्डन, ४ था फ्लोर रोड, आय.सी.कॉलनी, बोरिवली (प), मुंबई - ४००१०३, महाराष्ट्र येथे भारतात वास्तव्य असलेला पासपोर्ट क्र. के४५७११७३ धारक एक भारतीय नागरिक मी कतार मध्ये काम करतो आणि फ्लॉट क्र. १०२, एखदान ईबी०७, झोन १४, फ्रीज आयव्हेल अझीझ, दोहा, कतार येथे राहतो. ०९.०८.२००७ रोजी मी सविना क्रॅस्टोशी विवाह केला होतो. तथापि, याचिका क्र. ए-१४३४/२०१७ मध्ये कुटुंब न्यायालय, वाद्रे, मुंबई ने पारित केलेल्या दिनांक ०९.०३.२०१८ च्या न्यायनिर्णय व हुकुमाने आम्ही दोघांनी घटस्फोट घेतला. आता मी एकटा/घटस्फोटीत असून सध्या भारतात आणि परदेशात माझी हयात पत्नी नाही. डॉ/४०२, धर्मा नगर सीपारस लि., योगी नगर समोर, बोरिवली (प), मुंबई - ४०००११ येथे भारतात वास्तव्य असलेल्या पासपोर्ट क्र. झेड२९६६२३३ धारक एक भारतीय नागरिक, सहाना दिवाकर करकरे शी मी विवाह करू इच्छितो. ती सुद्धा कतार मध्ये कामाला असून तिचे वास्तव्य फ्लॉट क्र. ४०२, रिजेन्सी रिसिडेन्सी अलसाद ६, बिल्डिंग ३, स्पीट ८१४, झोन ३८, अल जवान कोर. अल बलाय स्ट्रीट, अल साद, दोहा, कतार येथे आहे. सदर विवाहास कोणताही कोणताही आक्षेप असल्यास त्याने/तीने भारतीय दुतावास, दोहा, कतार शी संपर्क साधावा.

अॅड. गजेंद्र जे.वैती
 कार्यालय - तिर्थराज अपा., पीएल-५ बी बिल्डिंग नं. ३, खोली क्र. २, सेक्टर - ९, खांदा कॉलनी, न्यू फनवेल - ४१०२०६, मो.क्र. ९९२०४३१२०४

जाहीर सूचना
 स: १८, बी.जी. खेर मार्ग (रिज रोड), मुंबई-४००००६ येथे स्थित न्यु रिज अपार्टमेंट अशा ज्ञात बिल्डिंगाच्या पंध्या मजल्यावरील फ्लॉट क्र. ५ए, मोजमापित १३२५ चौ.फूट चढई क्षेत्र संलग्नित १५९० चौ.फूट (बिल्डअप क्षेत्र) च्यासह एक गॅरज धारक क्र. २१, मोजमापित २३८ चौ.फूट एकुण.

याद्वारे सूचना देण्यात येते की, आमचे अशील न्यु रिज अपार्टमेंट को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड (सोसायटी) यांना याबाबतील परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन केलेल्या आणि त्यावरील सर्व अनुषंगिक हक्कासह न्यु रिज अपार्टमेंट को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी द्वारे जारी शेर प्रमाणपत्र क्र. ५ (सदर शेरस) अंतर्गत समाविष्टीत विभिन्न क्र. २१ ते २५ (दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी रु. ५०/- (रूपये पन्नास मात्र) ची दर्शनी किमतीचे ५(पाच) पूर्ण भरणा शेरसंच्या संदर्भातील सर्व हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध आणि १८, बी.जी. खेर मार्ग (रिज रोड), मुंबई-४००००६ येथे स्थित मलाबार आणि कुम्बला हिल विभागाच्या सी.एस.क्र. ३२४ धारक जमिनीवर उभी न्यु रिज अपार्टमेंट अशा ज्ञात बिल्डिंगाच्या पंध्या मजल्यावरील फ्लॉट क्र. ५ए, मोजमापित १३२५ चौ.फूट चढई क्षेत्र संलग्नित १५९० चौ.फूट चढई क्षेत्र संलग्नित १५९० चौ.फूट (बिल्डअप क्षेत्र) च्यासह एक गॅरज धारक क्र. २१, मोजमापित २३८ चौ.फूट एकुण (सदर परिसर) (सदर परिसर) आणि सदर शेरस यानंतर एकत्रितरित्या (सदर मिळकत) असा उल्लेख) यांचे आर्जव डायमंड्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (मालक) यांच्या द्वारे सदर मिळकत विक्रीसाठी त्यांचा हेतू कळविण्यात आला आहे. ज्याकरीता ते सोसायटीकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी इच्छुक आहेत. मालकांनी सोसायटीला असे सुद्धा कळविले आहे की, स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँक किंवा कोणत्याही इतर बँकेच्या नावामध्ये सदर मिळकतीच्या संदर्भात कोणताही प्रभार तयार केला नाही आणि की, सदर मिळकत सर्व भारापासून मुक्त आहे.

सर्व व्यक्तीना/संस्थांना सदर परिसर आणि/किंवा सदर मिळकत किंवा त्याचा भागा संबंधित कोणताही हक्क, नामाधिकार, लाभ, हितसंबंध, शेर, दावा किंवा मागणी जसे की, विक्री, हस्तान्तर अदलाबदल, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, अभिस्तोकन, गहाण, जंगमगहाण, प्रभार, धारणाधिकार, वारसा, अंत्यदान, उत्तराधिकार, बक्षीस, पोटगी, सुविधाधिकार, विश्वस्त, कुळवहिवाट, उप-कुळवहिवाट, लिन्व्हे अँड लायसन्स, भोगवटा, ताबा, कायद्याचे कोणत्याही कोर्टाचे आदेश किंवा हुकूम, कंजाटी/करापर, विकास हक्क, भागीदारी, कोणतेही लिखित आणि/किंवा करापर किंवा अन्यकाही असल्यास लिखित स्वरूपात निम्नसाक्षरीकारांना खाली नमूद पत्ता येथे कागदपत्री पुराव्यासह प्रसिद्धीच्या दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांत कळवावे, अन्यथा कोणतेही दावे, आक्षेप, हितसंबंध किंवा मागणी सर्व हेतू आणि इच्छेनुसार त्यामित आणि/किंवा परित्यागित समजण्यात येतील आणि ग्राह्य धरले जाणार नाहीत.

वर उल्लेखित परिसरिष्ठ
(सदर मिळकत)
 १८, बी.जी. खेर मार्ग (रिज रोड), मुंबई-४००००६ येथे स्थित मलाबार आणि कुम्बला हिल विभागाच्या सी.एस.क्र. ३२४ धारक जमिनीवर उभी न्यु रिज अपार्टमेंट को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या शेर प्रमाणपत्र क्र. ५ अंतर्गत समाविष्टीत विभिन्न क्र. २१ ते २५ (दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी रु. ५०/- (रूपये पन्नास मात्र) ची दर्शनी किमतीचे ५(पाच) पूर्ण भरणा शेरस आणि न्यु रिज अपार्टमेंट अशा ज्ञात बिल्डिंगाच्या पंध्या मजल्यावरील फ्लॉट क्र. ५ए, मोजमापित १३२५ चौ.फूट चढई क्षेत्र संलग्नित १५९० चौ.फूट (बिल्डअप क्षेत्र) च्यासह एक गॅरज धारक क्र. २१, मोजमापित २३८ चौ.फूट एकुण.

दिनांक ३० जानेवारी, २०२१

विक्रम बी. त्रिवेदी,
 व्यवस्थापकीय भागीदार,
 मे. मनिलाल खेर अंबालाल अँड के.,
 वकील, कायदेपंडित आणि नोटीरी,
 एमकेए चेंबर्स, ब्रिटिश हॉटेल लेन,
 मुंबई समाचार मार्ग लागत, फोर्ट, मुंबई-४०० ००१,
 दु. क्र.: २२-२२६७ ०२०३-०७ फॅक्स क्र.: २२-२२६९ ०२९३
 ईमेल: mka@mkaco.com वेबसाईट: www.mkaco.com

THE GREAT EASTERN SHIPPING CO. LTD.
 Regd. Office: Ocean House, 134 - A, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018.
 CIN No.: L35110MH1948PLC006472; Tel. No.: +91 (22) 66613000; Fax No.: +91 (22) 24925900
 Website: www.greatship.com; Email: corp_comm@greatship.com

STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020
 (Rs. in Crores)

CONSOLIDATED						STANDALONE						
Quarter Ended			Nine Months Ended			Particulars	Quarter Ended			Nine Months Ended		
31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019	31.12.2020		30.09.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019	31.03.2020	
(UNAUDITED)	(UNAUDITED)	(UNAUDITED)	(UNAUDITED)	(UNAUDITED)	(UNAUDITED)		(UNAUDITED)	(UNAUDITED)	(UNAUDITED)	(UNAUDITED)	(AUDITED)	
753.24	774.99	1077.35	2596.60	2677.48	3686.73	Total income from operations	592.21	599.04	861.06	2096.72	2061.57	2870.76
186.50	234.78	341.30	897.44	295.92	235.03	Net Profit for the period (before tax, Exceptional and/or Extra ordinary items)	215.32	224.14	341.70	918.14	310.24	319.53
176.33	225.44	330.71	869.51	257.82	207.14	Net Profit for the period (after tax, Exceptional and/or Extra ordinary items)	204.41	215.96	338.70	885.64	293.24	280.69
189.20	196.45	342.58	858.46	282.50	267.45	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income/(Loss) (after tax))	220.68	200.05	336.24	893.39	270.84	282.82
146.97	146.97	146.97	146.97	146.97	146.97	Paid-up Equity Share Capital (Face Value Rs.10/- per share)	146.97	146.97	146.97	146.97	146.97	146.97
					6648.67	Reserves excluding revaluation reserves						4920.08
12.00	15.34	22.44	59.16	17.28	13.94	Earnings per share (of Rs.10 each) (not annualised for the quarter) (in Rupees)						
11.97	15.31	22.40	59.05	17.25	13.91	(a) Basic	13.91	14.69	22.98	60.26	19.66	18.89
						(b) Diluted	13.88	14.67	22.94	60.15	19.62	18.85
						See accompanying notes to the financial results						

NOTES TO FINANCIAL RESULTS:

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on January 29, 2021. The Statutory Auditors of the Company have carried out a limited review of the results for the quarter ended December 31, 2020.
- The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter ended on December 31, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure requirements) Regulations, 2015.
- The shipping and offshore operations of the Group have continued, albeit with some disruptions, due to lockdowns during earlier quarters following COVID 19 outbreak. Operational challenges including movement of manpower and materials are being appropriately addressed by the Management.

The internal financial reporting and controls of the Group have been operating satisfactorily with support of technology. Offshore assets under term contracts with reputed customers continue to operate as per original contracts. For shipping, the impact of COVID-19 pandemic has been varying across types of assets. Whilst the volatility of freight rates has been higher than usual in some cases, the ships have continued to remain deployed. Such higher volatility in the market is expected to be temporary and hence it has not materially impacted estimates of long-term rates considered in assessing recoverable amounts of the property, plant and equipment. The possible effects from the pandemic on the carrying amounts of receivables and unbilled revenues have been assessed, and carrying amounts of such assets are expected to be fully recoverable. The Group has adequate resources to meet its financial obligations in the foreseeable future.

The impact of COVID-19 may differ from that estimated as at the date of approval of these financial results.

- The Code on Social Security, 2020 ("Code") relating to employee benefits during employment and post-employment benefits received Presidential assent in September 2020. The Code has been published in the Gazette of India. However, the date on which the Code will come into effect has not been notified. The Company will assess the impact of the Code when it comes into effect and will record any related impact in the period the Code becomes effective.
- The financial results for the quarter ended December 31, 2020, are available on the Bombay Stock Exchange website (URL: www.bseindia.com/corporates), the National Stock Exchange website (URL: www.nseindia.com/corporates) and on the Company website (URL: www.greatship.com/financial_result.html).

For The Great Eastern Shipping Co. Ltd.

Place : Mumbai
Date : 29.01.2021

(K. M. Sheth)
Chairman

वालचंद पिपलफर्स्ट लिमिटेड
 सीआयएन: एल४४१४०एएमए१९२०पीएलसी०००७११
 नॉ. कार्या. : १ ला मजला कन्स्ट्रक्शन हाऊस, ५ बालचंद हिलचंद मार्ग, बॅलाई इस्टेट,
 मुंबई-४००००६, दू. क्र. ०२२-६७८१८८८१, फॅक्स : ०२२-२६१०५७४
 ईमेल : kajal@walchandgroup.com, संकेतस्थळ : www.walchandpeoplefirst.com

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊ महिन्यांकरिता अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतरा (रु. लाखात)

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले नऊ महिने	संपलेले नऊ महिने	संपलेले वर्ष
		३१.१२.२०२० पुनर्विलोकित	३०.०९.२०२० पुनर्विलोकित	३१.१२.२०१९ पुनर्विलोकित	३१.१२.२०२० पुनर्विलोकित	३१.१२.२०१९ पुनर्विलोकित	३१.०३.२०२० लेखापरिहित
१.	प्रवर्तमान एकूण उत्पन्न (निव्वळ)	३०३.२२	१६९.९७	६१४.४९	५९०.५३	१,७०८.४६	२,२४४.९३
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादालक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींची)	६३.४४	(५५.०९)	७६.६२	(९५.७९)	१०८.५७	९९.९०
३.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादालक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	६३.४४	(५५.०९)	७६.६२	(९५.७९)	१०८.५७	९९.९०
४.	करपरचाट कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादालक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	४८.४३	(४०.४०)	५७.५७	(६९.२६)	४३.५५	४०.९६
५.	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कोलर)	४७.४२	(४१.४०)	५६.६५	(७२.२८)	४०.७९	३७.८६
६.	पूर्ण भरलेले सभागा भांडवल - प्रत्येकी रु. १०/- दर्शनी किंमत	२९०.३९	२९०.३९	२९०.३९	२९०.३९	२९०.३९	२९०.३९
७.	प्रतिभागा प्रामा (अनन्यसाधारण बाबींची) (प्रत्येकी रु. १० चे) कालावधीकरिता मूलभूत आणि सौम्यिकृत (रु. मध्ये)	१.६७	(१.३९)	१.९८	(२.३९)	१.५०	१.४९
	प्रतिभागा प्रामा (अनन्यसाधारण बाबींची) (प्रत्येकी रु. १० चे) कालावधीकरिता मूलभूत आणि सौम्यिकृत (रु. मध्ये)	१.६७	(१.३९)	१.९८	(२.३९)	१.५०	१.४९

टिप :

- सेबी (लिस्टिंग अँड अरद इन्फोर्मेशन विवारायमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या अपीलितार विवरणाचा वरील एक उतरा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ www.bseindia.com आणि कंपनीचे संकेतस्थळ: www.walchandpeoplefirst.com वर उपलब्ध आहे.
- ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊ महिन्यांकरिता वरील निष्कर्ष २८ जानेवारी, २०२१ रोजी झालेल्या त्याच्या समेत लेखापरिहित समितीद्वारे पुनर्विलोकित करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे अभिलिखित करण्यात आले.
- हे विवरण कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विलिप्त कंपनीज (इंडियन अकाउंटिंग स्टॅन्डर्ड्स) रुस, २०१५ (इंड एम) नुसार आणि ज्या प्रमाणत लागू असतील त्या प्रमाणत अन्य मान्यताप्राप्त लेखा पद्धती आणि धोरणांना अनुसरून बनविले आहे.
- ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या नऊ महिन्यांमध्ये कंपनीने गुगल, पुणे आणि बंगलोर ठिकाणाच्या भाडेपट्टा करारना संपुष्टात आणले. त्यानुसार, इंड-एएम १९६ अंतर्गत मोजलेले संलग्न "बापर करणाऱ्या अधिकाऱ्याचा मस" व "भाडेपट्टा दायित्व" असे उतपत्ता समाविष्ट केलेल्या रु. २५.५८ लाखांची जमा मागे घेतली आणि रु. ६.४४ लाखांच्या स्थगित कर मागे घेतले.
- कंपनीच्या चालू कालावधीच्या महसुलावर कोव्हीड-१९ जागतिक महामारीच्या सततच्या संसाराचा परिणाम झाला आहे. डिजिटल ट्रेनिंग मॉड्युलस सुस्थिततेने ठेवण्यासाठी कंपनी पाठविलेले उत्पन्न असून तिने प्रचालन खर्चात लक्षणीय कपात केली आहे. भविष्यातील आर्थिक स्थितीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही महात्वाच्या बदलावर आणि तिच्या व्यवसायावर त्याच्या पडणाऱ्या प्रभावावर व्यवस्थापन बाकि राहू देतून आहे.
- कंपनीचा एकच विभाग आहे नाव "ट्रेनिंग" त्यामुळे कंपनीचा व्यवसाय इंड एएम १०८ च्या व्याख्येनुसार विविध प्रचालन विभागामध्ये मोडत नाही.
- ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षासाठीचे लेखापरिहित वित्तीय निष्कर्ष व ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी व ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठी अलेखापरिहित वित्तीय निष्कर्ष आणि ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या अर्धवर्षासाठी या वित्तीय निष्कर्षांत समाविष्ट केलेले वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विलिप्त इंडियन अकाउंटिंग स्टॅन्डर्ड्स (इंड एएम) नुसार बनवलेल्या कंपनीच्या आधी जारी केलेल्या निष्कर्षांवर आधारित आहेत. इंड एएम अंतर्गत बनवलेले लेखापरिहित/अलेखापरिहित वित्तीय निष्कर्ष आधीच्या लेखापरिषदांनी लेखापरिहित/पुनर्विलोकित केले होते, त्या वित्तीय निष्कर्षांवर सुधारणा न देता/वागार दिनांक ३० एप्रिल, २०२० च्या लेखापरीक्षण अहवाल दिता आणि ३० जानेवारी, २०२० चा सुधारण न घटवणारे मर्यादित पुनर्विलोकन अहवाल दिता.
- आयव्हेकनेनुसार मागील तिमाही/मागील कालावधीची आकडेवारी पुनर्गटित/पुनर्रचित केली आहे.

संचालक मंडळाच्या आदेशावरून सही/- (पडवी झाली)
 अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
 डीआयएन नं. ०००६४८४२

ठिकाण : मुंबई
 दिनांक : २८ जानेवारी, २०२१

डिशटीवी इंडीया लिमिटेड
 कॉर्पोरेट कार्यालय: FC-19, सेक्टर-16A, नोएडा-201 301 (उ.प्र.)
 नोंदीकृत कार्यालय: 18वा मजला, ए.ए.एम. मॅराथन फ्लुवरेस, एन.एम. जोशी मार्ग, लोखर परक, मुंबई - 400 013, महाराष्ट्र
 CIN: L51909MH1988PLC287553, दूरध्वनी: 0120-5047005/5047000, फॅक्स: 0120-4357078
 ई-मेल: investor@dishd2h.com, वेबसाईट: www.dishd2h.com

31 डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी स्वतंत्र आणि समन्वित वित्तीय निष्कर्षांच्या स्टेटमेंटाचा गोपवारा
 (रु. लाखांमध्ये)

विवरण	स्वतंत्र						समन्वित					
	तिमाही समाप्ती		नऊ महिन्यांच्या कालावधी-समाप्ती		वर्ष समाप्ती	तिमाही समाप्ती		नऊ महिन्यांच्या कालावधी-समाप्ती		वर्ष समाप्ती		
	31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019	31.03.2020	31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019	31.03.2020
1. कार्यमग्न एकूण उत्पन्न	41,211	42,175	39,850	1,24,391	1,10,091	1,51,800	81,567	84,636	86,780	2,49,761	2,68,728	3,55,634
2. कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व, अपवादालक आणि/किंवा असायाम्य आयटम्स)	8,878	7,930	3,482	23,618	832	8,089	9,486	8,417	2,455	28,163	7,263	12,815
3. कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादालक आणि/किंवा असायाम्य आयटम्सनंतर)	8,878	7,930	3,482	23,618	832	8,089	9,486	8,417	2,455	28,163	7,263	12,815
4. कालावधीसाठी करपरचाट निव्वळ नफा/(तोटा) (अपवादालक आणि/किंवा असायाम्य आयटम्सनंतर)	8,474	5,883	1,952	19,873	(8,994)	(1,39,409)	8,641	6,451	(6,677)	22,541	(19,857)	(1,65,484)
5. कालावधीसाठी (करनंतर) एकूण व्यापक उत्पन्न (नफा/(तोटा) समाविष्ट) आणि इतर व्यापक उत्पन्न (कर नंतर)	8,474	5,883	1,952	19,873	(8,994)	(1,39,349)	9,391	6,860	(6,			

WESTERN RAILWAY
E-TENDER FOR SIGNAGE & NAME PLATE WORK
Divisional Railway Manager (WA), Western Railway, 6th floor, Engg. Deptt., Mumbai Central, Mumbai-400 008, invites E-tender as per details given below.
Executive: DEN (Est/S) BCT, **Tender Notice No.:** BCT/20-21/324, **Date:** 27.01.2021. **Work & Location:** Churchgate-Improvement of Signage name plates of various departments, section of HQ building and station building.
Approx. Cost of Work: ₹18,05,149.57/- **EMD:** ₹ 0.00/- **Date & Time for Submission & Opening of E-Tender:** Submission upto 15.00 Hrs. on 19.02.2021 and Opening on same date at 15.30 Hrs. Regarding detailed nature of work, containing cost of tender document (non refundable), EMD, eligibility criteria, similar nature of work, detailed tender conditions, please visit www.reps.gov.in Manual offers will not be considered. **D-0613**
Like us on: [facebook.com/WesternRly](https://www.facebook.com/WesternRly)

DUKE OFFSHORE LIMITED
(CIN: L45209MH1985PLC038300)
403 - URVASHI, OFF SAYANI ROAD PRABHADEVI, MUMBAI - 400 025
NOTICE
Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held at Company's Registered Office on **Thursday, 11th Day of February, 2021, at 12.00 Hrs.**, inter alia, to consider and approve the following transaction:
*Un-Audited Financial Results of the Company for the Quarter Ended on **31st December, 2020**, as per IND-AS pursuant to regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015.
*Any other matter with the permission of the chair.
For Duke Offshore Limited, SD/- Managing Director
Place: Mumbai.
Date: 29th January, 2021.

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN
This is to inform the General Public that following share certificate of **Indusind Bank Ltd.** having its Registered Office at 2401, General Thimmayya Rd., Cantonment, Pune, Maharashtra-411001. Registered in the name of the following Shareholders have been lost by them.

Name of the Share Holders	Folio No.	Certi. No.	Distinctive No.	Shares
Holaram G Lachhani	00915765	96297	60624321-60624420	100

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share Certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar & Transfer Agents **Link Intime India Pvt. Ltd. 247 Park, C-101, 1st Floor, L.B.S. Marg, Vikroli (w), Mumbai-400083** within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained & the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.
Place: Ahmedabad
Date: 29-01-2021
Name of Legal Claimant: **Mukesh Holaram Lachhani**

MPIL CORPORATION LIMITED
Regd. Office: Udyog Bhavan, 2nd Floor, 29, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001
Tel: 022 67476080
Website: www.mpilcorporation.com
Email: cs@mpilcorporation.com
CIN: L74299MH1959PLC163775
NOTICE
NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the meeting of the Board of Directors of the Company is scheduled on Friday, February 12, 2021, inter alia to consider, Un-Audited Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2020. The intimation is also available on the website of the Stock Exchange where the shares of the Company are listed at www.bseindia.com
By Order of the Board of Directors
For MPIL CORPORATION LIMITED
Milan Dalal
Chairman
Date: 29.01.2021
Place: Mumbai
DIN : 00062453

ATISHAY LIMITED
Regd. Office: 14-15, Khatau Building, 44 Bank Street, Fort, Mumbai (MH) - 400001
Head Office: Plot No. 36, Zone - 1, Maharana Pratap Nagar, Bhopal - 462011, Madhya Pradesh.
Tel : 022 - 49739081 / 0755 - 2558283 | Website: www.atishay.com
CIN NO: L70101MH2000PLC192613
STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020
(₹ in Lakhs except EPS)

Sr. No.	Particulars	For the quarter ended			For the Nine Months ended		
		31-Dec-20	30-Sep-20	31-Dec-19	31-Dec-20	31-Dec-19	31-Dec-19
1	Total Income from Operations	648.75	697.30	500.43	1985.01	1625.41	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	89.06	122.45	36.60	296.14	241.86	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	89.06	122.45	36.60	296.14	241.86	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	65.61	88.84	34.78	212.50	199.43	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	64.17	87.40	35.71	208.18	202.23	
6	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 10 per Equity Share)	1098.13	1098.13	1098.13	1098.13	1098.13	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	NA	NA	NA	NA	NA	
8	Earnings Per Share (of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations) -						
1.	Basic	0.60	0.81	0.32	1.94	1.82	
2.	Diluted	0.60	0.81	0.32	1.94	1.82	

1. The above is an extract of the detailed format of quarterly and nine months financial results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and nine months financial results is available on the company's website www.atishay.com and stock exchanges' website www.bseindia.com
For and on behalf of Board of Atishay Limited
SD/-
Akhilesh Jain
Chairman & Managing Director
DIN No. 00039927
Place: Bhopal
Date: January 29, 2021

WESTERN RAILWAY
TENDER FOR EXTENSION & UPGRADATION OF RAILNET
Tender Notice No.: WR-MMCTOSTN(STES)-10-2020 Dated: 28.01.2021. Department: Signal & Telecom Executive: Sr.DSTE (Co.)BCT
Name of Work: Extension/Upgradation of Railnet at various offices and colonies over suburban section for online working of e-office and other applications of Mumbai Division, Western Railway.
Approx. Cost of work: ₹1,71,11,404/- **EMD:** ₹0.00/- **Particulars of office where e-tender will open:** Senior Divisional Signal & Telecom Engineer (Co.), 2nd floor, Divisional Railway Manager's office, Mumbai Central, Mumbai-400008 **Validity of Offer:** 45 days from the date of opening of tender **Type of tender:** Open e-Tender **Date & Time of submission:** upto 15.00 hrs. on 26.02.2021 **Date & Time of opening:** At 15.30 hrs. on 26.02.2021. For further details please visit www.reps.gov.in
D-0611
Like us on: [facebook.com/WesternRly](https://www.facebook.com/WesternRly)

Wim Plast Ltd.
Regd. Office: Survey No. 324/4 to 7, Village Kachigam, Swami Narayan Ganul Road, Baram - 396210, Tel. No.: 26863426/27, 4630 Fax No.: 26863681; CIN: L25209DD1988PLC001544
Email: wimplast@cellowimplast.com; Website: www.cellowimplast.com
NOTICE OF BOARD MEETING
Notice is hereby given that, in terms of Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of **Wim Plast Limited** is scheduled to be held on **Friday, 12th February, 2021 at 4:00 p.m.** at the Corporate Office of the Company at Mumbai, inter alia, to consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the third quarter and nine-months ended 31st December, 2020.
In this connection, as per the Company's Code of Conduct for the Prevention of Insider Trading framed pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the trading window for dealing in the securities of the Company was closed from 1st January, 2021 and shall be opened 48 (forty-eight) hours after the results are made public on 12th February, 2021. Accordingly, the trading window shall re-open from Monday, February 15, 2021.
The information in the above notice is also available on the website of the Company at www.cellowimplast.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com.
For Wim Plast Ltd. SD/- Darsha Adodra (Company Secretary) (ACS No.: 32331)
Date : January 29, 2021
Place : Mumbai

WESTERN RAILWAY
CANCELLATION NOTICE
Tender notice no. BCT/20-21/308 dtd. 08.01.2021 Date of Opening: 02.02.2021 Due to Amendment in tender document reasons, the above tender should be treated as **CANCELLED**.
Like us on: [facebook.com/WesternRly](https://www.facebook.com/WesternRly)

PUBLIC NOTICE
Our clients Mr. Anil Menezes and Mrs. Audrey Menezes are desirous of purchasing an apartment in Sea Queen Co-operative Housing Society Ltd. Juhu Tara Road, Juhu, Mumbai-400 049 bearing the following description, Flat no.42, admeasuring 804 sq. ft. carpet area on the sixth floor of the building known as Sea Queen Co-operative Housing Society Limited situated at Juhu Tara Road, Juhu, Mumbai-400 049 constructed on plot bearing No.16, situate lying and being at Juhu Tara Road, Juhu, Mumbai 400 049 together with the right, title and beneficial interest in the 5 fully paid up shares of the face value of Rs.50/- each aggregating to Rs. 250/- and bearing Certificate No.41.
If anyone has any objection to the sale of the abovementioned apartment/flat to our clients, may kindly forward their objections in writing to the office of the undersigned within 15 days hereto.
Dated this 30th day of January, 2021
For M/s. V.M. Legal Mr. V. Maheshwari,
2nd Floor, Oricon House, 12, K. Dubhash Marg, Kala Ghoda, Mumbai-23

WESTERN RAILWAY-AHMEDABAD
TENDER NOTICE FOR YARD RE-MODELLING WORK
E-TENDER NOTICE No: Dy. CE (C) I/VA/ADI/ADI Yard/01, Dy.Chief Engineer (Construction) IV, Western Railway Ahmedabad, for and on behalf of President of Union of India invites E-Tender for following work. (1) Name of Work with its location: ADI Yard Re-Modelling work: Execution of various works for making line No. 5 and 8 as a main line, involving Engineering, Signaling & Telecom, Electrical and TRD works with scope of work as mentioned in the tender documents in connection with ADI Yard Re-Modelling in Ahmedabad Yard. (2) Approx. Cost of the work: ₹ 78,29,00,669/- (3) Earnest Money to be deposited: Nil. Bid Security Declaration to be submitted (4) Bidding Type: Two Stage Reverse Auction (5) Bidding System: Two Packet System (6) Completion Period: 15 (Fifteen) Months (7) Date & Time for submission of bid and opening of bid: Submission: 26.02.2021 upto 15.00 Hrs. Opening of Technical Bid: 26.02.2021 at 15.30 Hrs. (8) The Certificate must be submitted by all tenderers as given in Annexure-V based on which eligibility of tenders will be evaluated. (9) Website particulars Notice Board location where complete details of tender can be seen & address of the office: Website: www.reps.gov.in, Office of Dy. Chief Engineer (Construction) IV, Western Railway, 2nd Floor, BG Station Building, Railwaypura, Ahmedabad-380002, Mobile: 9724093251 **Dy. Chief Engineer (Construction) IV, CPM-48 Western Railway, Ahmedabad**
Like us on: [facebook.com/WesternRly](https://www.facebook.com/WesternRly)

PUBLIC NOTICE
I have been instructed by my client to investigate the rights, title and interest of Mr. Pritam Dinesh Mehta & Mr. Dinesh M.Mehta (Present owners) in respect of the Flat No.302 on 3rd Floor in the building known as Sambhavnath Tower CHS Ltd.(Previously known as Bldg.No.5, Wing B1-82), situated at Sudha Park, Ghatkopar (East), Mumbai-400077. Original Agreement executed between M/s. Pioneer Construction & Consultants & 1)Mr.Pritam Dinesh Mehta, 2)Mr.Dinesh M.Mehta and 3)Mrs.Geeta Dinesh Mehta in respect of the said flat is lost, misplaced and not traceable by the present owners. Any person or persons, Bank/s, Financial Institute/s, Authorities or authorities having any claim on the said property by way of ownership, tenancy, license, sale, mortgage, exchange, charge, lease, lien, inheritance, maintenance, possession, Gift, Trust, Govt. Duties, Levies, encumbrances, easement or whatsoever nature are requested to inform undersigned at B-613, Bhaveshwar Arcade, L.B.S.Marg, Ghatkopar (West), Mumbai-400 086, within 14 days from the publication hereof. Any claim received after the aforesaid period shall be deemed to have waived or abandoned.
(Uttendra Shah)
Date : 30th Jan 2021

IL&FS Investment Managers Limited
Regd. Office : The IL&FS Financial Centre, Plot No. C-22, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400 051
CIN : L65999MH1986PLC147981
Website : www.ilimindia.com
Email : investor.relations@ilimindia.com
NOTICE OF BOARD MEETING
Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, February 12, 2021 inter alia to take on record, the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended December 31, 2020
The above details will also be available at : <http://www.ilimindia.com/updates.aspx>
<http://www.bseindia.com/>
<http://www.nseindia.com/>
For IL&FS Investment Managers Limited Sanjay Mitra Company Secretary
Place : Mumbai
Date : 28.01.2021

THE BOMBAY DYEING AND MANUFACTURING COMPANY LIMITED
(CIN: L17200MH1879PLC000037)
Registered Office: Neville House, J.N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai 400 001. Corporate Office: C-1, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai 400025.
Email: grievance_redressal_cell@bombaydyeing.com Tel: (91) (22) 66620000; Fax: (91) (22) 66620069 Website: www.bombaydyeing.com
NOTICE
Pursuant to Regulations 29 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of The Bombay Dyeing & Manufacturing Company Limited will be held on Monday, 8th February, 2021 to inter-alia consider and approve the unaudited financial results of the Company for the third quarter and nine months ended 31st December, 2020. This information is also available on the website of the Company i.e. www.bombaydyeing.com and on the website of the Stock Exchanges, i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.
For THE BOMBAY DYEING & MFG. CO. LTD. SANJIVE ARORA Company Secretary
Mumbai
January 29, 2021

WALCHAND PEOPLEFIRST LIMITED
CIN : L74140MH1920PLC000791
Regd. Office : 1 Construction house, 5 Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai-400 001.
Website : www.walchandpeoplefirst.com, Email : kajal@walchandgroup.com, Tel. : 022-67818181, Fax : 022-22610574
Extract of Statement of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2020
Rs. In Lakhs

Sr. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Nine months ended	Nine months ended	Year ended
		31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019	31.03.2020
1	Total Income from Operations (Net)	303.23	169.97	614.49	590.53	1,778.46	2,224.93
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	63.44	(55.09)	76.62	(95.79)	108.57	99.90
3	Net Profit/(Loss) for the period before tax (After Exceptional and/or Extraordinary items)	63.44	(55.09)	76.62	(95.79)	108.57	99.90
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	48.43	(40.40)	57.57	(69.26)	43.55	40.96
5	Total Comprehensive income for the period (after tax)	47.42	(41.40)	56.65	(72.28)	40.79	37.86
6	Paid up Equity Share Capital - Face Value Rs. 10/- each	290.39	290.39	290.39	290.39	290.39	290.39
7	Earnings Per Share (Before extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic & Diluted for the period : (In Rs.)	1.67	(1.39)	1.98	(2.39)	1.50	1.41
	Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic & Diluted for the period : (In Rs.)	1.67	(1.39)	1.98	(2.39)	1.50	1.41

Notes :
1 The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results is available on the stock exchange website www.bseindia.com and Company's website www.walchandpeoplefirst.com
2 The above results for the quarter and nine months ended December 31, 2020 have been reviewed by the Audit Committee and were taken on record by the Board of Directors at its meeting held on January 28, 2021.
3 This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
4 During the nine months period ended December 31, 2020, the Company has terminated lease agreements for Gurgaon, Pune and Bangalore locations. Accordingly the corresponding "Right to use Asset" and "Lease Liability" recognized as per IND-AS 116 have been reversed resulting in credit of Rs. 25.58 Lakhs included under Other Income & reversal of deferred tax Asset of Rs. 6.44 Lakhs.
5 The Company's revenue for the current period has been impacted due to continuation of COVID-19 global pandemic. The Company is taking effective steps to put in place digital training modules and has also significantly reduced the operating costs. The management will continue to closely monitor any material changes arising out of future economic conditions and impact on its business.
6 The company has a single segment namely "Training". Therefore the company's business does not fall under different operating segments as defined by Ind AS - 108.
7 The audited financial results for the year ended March 31, 2020 and unaudited financial results for the quarter ended December 31, 2019 and nine months ended December 31, 2019, included in these financial results are based on the previously issued results of the Company prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under Section 133 of Companies Act, 2013. Those audited/unaudited financial results prepared under Ind AS were audited/reviewed by the predecessor auditor, whose audit report dated April 30, 2020 expressed an unmodified opinion on those financial results and unmodified limited review reports dated January 30, 2020.
8 Previous quarter / previous period figures have been regrouped / rearranged wherever necessary.
By the order of the Board (PALLAVI JHA) Chairperson & Managing Director
DIN No. 00068483
Place: Mumbai
Date: January 28, 2021

FUTURE CONSUMER LIMITED
CIN: L52602MH1996PLC192990
Regd. Office: Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari - Vikhroli Link Road, Jogeshwari (East), Mumbai-400 060, Tel. No: +91 22 6844 2200, Fax: +91 22 6199 5391
E-mail: investor.care@futureconsumer.in; Website: www.futureconsumer.in
NOTICE
Notice is hereby given pursuant to Regulation 47 of the Securities Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, that meeting of Board of Directors of the Company is scheduled on Friday, 5th February, 2021 *inter alia*, to consider and approve Un-audited Financial Results of the Company for quarter ended 31st December, 2020.
The information relating to aforesaid meeting of Board of Directors as provided herein is also available on the Company's website www.futureconsumer.in and on the website of stock exchanges (s) i.e. www.bseindia.com and www.nseindia.com
For Future Consumer Limited SD/- Manoj Gagvani
Place: Mumbai
Date: 29th January, 2021
Company Secretary and Head - Legal

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN
This is to inform the General Public that following share certificate of **Indusind Bank Ltd.** having its Registered Office at 2401, General Thimmayya Rd., Cantonment, Pune, Maharashtra-411001. Registered in the name of the following Shareholder/s have been lost by them.

Name of the Share Holders	Folio No.	Certi. No.	Distinctive No.	Shares
Prakash Govindram Khilnani	00025309	79248	116919251-116919350	100
Prakash Govindram Khilnani	00915766	96298	60624421-60624520	100

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share Certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar & Transfer Agents **Link Intime India Private Limited 247 Park, C-101, 1st Floor, L.B.S. Marg, Vikroli (w), Mumbai-400083** within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained & the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.
Place: Ahmedabad
Date: 29-01-2021
Name of Legal Claimant: **Manish Prakashlal Khilnani**

THE BOMBAY DYEING AND MANUFACTURING COMPANY LIMITED
(CIN: L17200MH1879PLC000037)
Registered Office: Neville House, J.N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai 400 001. Corporate Office: C-1, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai 400025.
Email: grievance_redressal_cell@bombaydyeing.com Tel: (91) (22) 66620000; Fax: (91) (22) 66620069 Website: www.bombaydyeing.com
NOTICE
Pursuant to Regulations 29 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of The Bombay Dyeing & Manufacturing Company Limited will be held on Monday, 8th February, 2021 to inter-alia consider and approve the unaudited financial results of the Company for the third quarter and nine months ended 31st December, 2020. This information is also available on the website of the Company i.e. www.bombaydyeing.com and on the website of the Stock Exchanges, i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.
For THE BOMBAY DYEING & MFG. CO. LTD. SANJIVE ARORA Company Secretary
Mumbai
January 29, 2021

IIFL FINANCE
IIFL Finance Limited (Formerly known as IIFL Holdings Limited)
CIN: L67100MH1995PLC093797
Registered Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604
Tel: (91-22) 4103 5000 • Fax: (91-22) 2580 6654 • E-mail: shareholders@iifl.com • Website: www.iifl.com

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020 (₹ in Lakhs)

Particulars	Quarter Ended			Nine Months Ended			Year Ended
	Dec 31, 2020 (Unaudited)	Sept 30, 2020 (Unaudited)	Dec 31, 2019 (Unaudited)	Dec 31, 2020 (Unaudited)	Dec 31, 2019 (Unaudited)	Mar 31, 2020 (Audited)	
Total Revenue from Operations	1,48,860.95	1,46,570.52	1,16,192.26	4,24,113.45	3,53,807.05	4,84,309.16	
Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	34,820.02	27,868.70	23,563.88	68,420.12	71,060.87	72,518.43	
Net Profit / (Loss) for the period Before Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	34,820.02	27,868.70	23,563.88	68,420.12	71,060.87	72,518.43	
Net Profit / (Loss) for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	26,847.13	21,267.76	18,294.41	51,298.54	44,455.91	50,347.28	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax)]	23,144.69	20,512.76	18,725.97	46,666.24	44,201.81	49,681.26	
Equity Share Capital	7,569.39	7,567.91	6,392.94	7,569.39	6,392.94	7,566.82	
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						4,68,430.54	
Earnings Per Share (Face Value of ₹2/- each) (for continuing and discontinued operations) -							
- Basic	7.09	5.62	4.83	13.54	11.72	13.27	
- Diluted	7.09	5.62	4.82	13.54	11.70	13.24	

Notes: 1. These consolidated unaudited financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant Rules issued there under and other accounting principles generally accepted in India and in accordance with the requirement of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. 2. The above consolidated unaudited financial results for the quarter and nine months ended December 31, 2020, have been reviewed by the Audit Committee and approved by the Board at its meeting held on January 29, 2021. The Statutory Auditor of the Company has carried out the Limited Review of the aforesaid results and have issued an unmodified report. 3. The Key data relating to standalone financial results of IIFL Finance Limited is as under:

Particulars	Quarter Ended			Nine Months Ended			Year Ended
	Dec 31, 2020 (Unaudited)	Sept 30, 2020 (Unaudited)	Dec 31, 2019 (Unaudited)	Dec 31, 2020 (Unaudited)	Dec 31, 2019 (Unaudited)	Mar 31, 2020 (Audited)	
Total Revenue from Operations	85,908.98	83,070.72	62,479.67	2,42,146.07	1,87,418.07	2,64,962.09	
Profit/(Loss) Before Tax	16,465.12	5,849.96	8,372.63	24,068.31	28,751.26	23,663.58	
Profit/ (Loss) After Tax	12,593.31	4,126.20					